

Date: August 28, 2023

To,

The Manager,

Department of Corporate Services (DCS-Listing)

**BSE** Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 531717

The Manager,

Listing Compliance

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051

Symbol: VIDHIING

Dear Sir/Madam,

Ref No: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING

# Sub: Newspaper advertisement for Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Pursuant to Regulation 47 and Regulation 30(4) read with Schedule III (A) (12) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the Notice to the Shareholders published in the 'Business Standard' (English Newspaper) and 'Mumbai Lakshadeep' (Marathi Newspaper) on August 28, 2023, pursuant to Rule 6 IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereof.

Please take the same on your record.

Thanking you,

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,

Bipin M. Manek Managing Director DIN: 00416441

Encl.: As above.

# Vidhi Specialty Food Ingredients Ltd.

RegdOff.: Factory:

E/27, Commerce Centre, 78, Tardeo Road, Mumbai 400034, India Tel: + 91 22 6140 6666 (100 Lines)

Fax: +91 22 2352 1980, E-mail: mitesh.manek@vidhifoodcolors.com

Website: https://vidhifoodcolors.com/

59/B & 68, M.I.D.C. Dhatav, Roha Dist : Raigad, Maharashtra 402116, India

CIN: L24110MH1994PLC076156

#### **FORM NO. INC-26**

[Pursuant rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Regional Director / Central Government, Western Region

**Ministry of Corporate Affairs** In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act. 2013 and clause (a) of Sub-Rule (5) of Rules 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND In the matter of M/s. Dhanlaxmi Vidyut Private Limited (CIN: U40300MH2015PTC271156) having its registered office behind Star Textile Engineering, Manpada Road, Dombivali, Thane- 421201,

Maharashtra, India.

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 28th April, 2023 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Tamil Nadu".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region at Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002, Maharashtra, India within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office situated behind Star Textile Engineering, Manpada Road, Dombivali, Thane- 421201, Maharashtra, India and also mail it to Company's email id at sujai@hotmail.co.uk

For Dhanlaxmi Vidyut Private Limited S.B. Ramasubramaniar

(Director) DIN: 08621292

Date: 28/08/2023



**BANK OF INDIA - ORAS BRANCH** Phone: 02362 - 228940. Email: Oras.Ratnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorised Officer of Bank of India under he Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcemen of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred unde ection 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002 issued demand notice dated : 13.06.2023 on calling upon the Borrower Mr. Pandurang Laxman Naik to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.18,29,644.56/- (Rupees Eighteen Lac Twenty Nine Thousand Six Hundred Forty Four and Paisa Fifty Six) plus furthe nterest thereon from 30/04/2023 within 60 days from the date of receipt o said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby give o the borrower and the public in general that the undersigned has taker Physical Possession of the movable Vehicle property described herein below nder Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 22nd day of August 2023.

The borrower secured debtor in particular and the public in general s hereby cautioned not to deal with the movable vehicle property and any lealings with movable vehicle property will be subject to the charge of the Bank of India Oras Branch for an amount of Rs.18.29.644.56/- (Rupees Eighteen Lac Twenty Nine Thousand Six Hundred Forty Four and Paisa Fifty Six) plus further interest thereon from 30/04/2023.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem th secured assets.

### DESCRIPTION OF THE MOVABLE PROPERTY

lypothecation of Commercial Carrier Vehicle Eicher Pro 2110XP I HSD, Vehicle Registration Number- MH07AJ5084, Engine Number E424CDLA313694, Chassis No- MC2EUHRC0LA175161. Owned by M Pandurang Laxman Naik.

Date: 22/08/2023

Place : Humarmala, Taluka- Kudal

**Authorised Officer** Bank of India

## ROOIS

### **ROOTS MULTI CLEAN LTD**

CIN: U36999TZ1992PLC003662 Registered office:R K G Industrial Estate, Ganapathy, Coimbatore - 641006

NOTICE Dear Shareholders. Sub: 1. Reminder to claim the dividends and shares remaining unpaid/unclaimed.

Transfer of unclaimed equity shares of the company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

n accordance with the Investor Education and Protection Fund (Accounting, Audit, ransfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs (MCA), Sovernment of India effective from September 2016, all the shares in respect of which the indend has no theen claimed / paid for seven consecutive years or more are liable to be ransferred to the IEPF account.

The shareholders are requested to note that all shares in respect of which the dividend has not been claimed / paid for seven consecutive years or more and relevant shares upto 2013-2014 have already been transferred by the Company in the name of IEPF account as er IEPF rules.

The shareholders are requested to note that who have not claimed their dividends for seven consecutive years or more from 2015-2016, their relevant shares are now liable to be transferred to the IEPF account as per the said rules.

Please note that the due date for claiming dividend for financial year 2015-2016 is 4.11.2023. All concerned shareholders are requested to make an application to the company or Company's Registera and Transfer Agent preferably by 20.10.2023 with a equest for claiming unclaimed dividend for the Financial Year 2015-2016 and onwards to mable processing of claims before the due date.

The statement containing the details name, address, folio number / demat account and number of shares liable to be transferred to IEPF account is made available in the ompany's website www.rootsmulticlean.com for necessary action by the shareholders. he concerned shareholders holding shares in physical form and whose share are liable to the transferred state blocks in this state of the state o hich are registered in the name will stand automatically cancelled and be deemed non-

In case, the company does not receive any valid communication from the concerned shareholders on or before the due date, the Company shall transfer Equity shares to the IEPF account as per the rules without any further notice to the shareholders.

The shareholders may note that they can claim back both the unclaimed dividend and the shares including all benefits accruing on such shares, if any by making separate application to the IEPF Authority, in the prescribed Form IEPF-5, as stipulated under the said Rules and the same is available at IEPF website i.e., www.iepf.gov.in

Please feel free to contact the Company/S K D C Consultants Limited, in case you have any queries at their following address/email/ telephone number:

quonoo at thon following address, ornali,
Contact details of the Company
Roots Multi Clean Limited
CIN: U36999TZ1992PLC003662
R. K. G. Industrial Estate,
Ganapathy, Coimbatore - 641 006
Phone: +91 422 4330330
Fax: +91 422 2332107
E-mail: karthikn@roots.co.in

Web: www.rootsmulticlean.com

Contact details of the Registrar and Transfer Agent Contact details of the Registrar and Transfer Agent S K D C Consultants Limited,
CIN: U74140TZ1998PLC008301
Surya 35, Mayflower Avenue,
Behind Senthil Nagar, Sowripalayam Road,
Coimbatore - 641028,
Ph: +91 422 4958995, 2539835/ 836
Fax: +91 422 2539837
Email: info@skdc-consultants.com Email : info@skdc-consultants.com Web: www.skdc-consultants.com

Regards, For Roots Multi Clean Limited N. KARTHIKEYAN Place: Coimbatore Deputy Nodal Officer Date: 26.08.2023 E-mail ID : karthikn@roots.co.in

Personal Finance, **Insight Out** 

Personal Finance, Monday to Saturday

To book your copy, sms reachbs to 57575 or email order@bsmail.in

> **Business Standard** Insight Out

### FORM "Z"

#### ( See sub-Rule [11(d-1)] of Rule 107) **Possession Notice for Immovable Property**

Whereas the undersigned being the Recovery officer of the Samarth Sahakari Patpedhi Ltd. Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 14.06.2022 calling upon the judgment debtor Moinuddin Kamruddin Kazi Loan to repay the amount mentioned in the notice being Rs.50,37,137/- (Rupees Fifty Lakh Thirty Seven Thousand One Hundred Thirty Seven Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice before attachment order dated 22.11.2022 and attached the Property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 on this 2nd December of the year 2022.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Samarth Sahakari Patpedh Ltd. For an amount Dated 31.08.2023 Loan of Rs.53,02,480/- (Rupees Fifty Three Lakhs Two Thousand Four Hundred Eighty Only) and further interest on Principal amount till realization.

**Description of the Immovable Properties** 

All that piece and parcel of the Residential properties mentioned above of Moinuddin Kamruddin Kazi having residential Premises at G/3A, Ground Floor, Heena Arcade Premises Co.Op.Soc., Near Jogeshwari Railway Station, Jogeshwari (W), Mumbai-400102. Survey No. 07, Hissa No. 10, admeasuring about 4.0 sq. MTR. Situated at City Survey Nos. 181, 181/1 to 12 of Village Bandivali, Taluka Andheri.

Date: 23/08/2023 Place : Mumbai

Seal

Yuvraj Mahadev Muluk **Recovery Officer** BRUHANMUMBAINAGARI SAH. PATSANSTHA

Date: 23/08/2023

FEDERATION MARYADIT, MUMBAI, MAHARASHTRA **ASREC** 

(India) Limited

ASREC (INDIA) LIMITED (Registered Office : 201/202, Building No. 2, Solitaire Corporate Park, Andheri Kurla Link Road, Andheri (E) Mumbai-400 093 Maharashtra

WITHOUT PREJUDICE Ref No. ASREC/MUM/2103/2023-24

Mr. Kedare Santosh Karbhari & Mrs. Varsha S. Kedare (Borrowers

. Mr. Kedare Santosh Karbhari & Mrs. Varsha S. Kedare (Borrowers)
1) Plot No. 491T, Room No. 9, Shivaji Nagar Govandi, Mumbai - 400 043.
2) Awing, Room No. 702, Grit Paradise Shankara Colony, Govandi Mumbai - 400043.
Mali Sanjay A. (Guarantor)
Flat No. 304, Bidg No. 04, Tilak Nagar, Chembur, Mumbai - 400081.
Mr. Halladmal Sudhir L. (Guarantor)
300, Old Ramabai Sahakar Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400077
Gaikwad Kalpana Shamrao (Guarantor)
E/8/9 Deonar Municipal Colony, Govandi, Mumabi - 400043

ear Sir/Madam, SUB: Demand Notice- U/s 13(2) of SARFAESI Act, in the a/c of Mr. Kedare Santosh Karbhari Mrs. Varsha S Kedare – Classifièd as NPA

o NITS. VarSna o Nedare – Classified as NIPA
ASREC (India) Limited is a Company incorporated under the Companies Act, 1956 and
registered with Reserve Bank of India as Securitisation and Asset Reconstruction Company
under the provisions of Section 3 of Securitization and Reconstruction of Financial Assets and
Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and having its registered office at
201/202, Building No.2, Solitaire Corporate Park, Andheri- Kurla Link Road, Andheri- East,
Murpha 400,0002 umbai- 400 0093

Mumbai- 400 0093.
The undersigned is an Authorised Officer of ASREC (India) Limited duly appointed to enforce the security interest and taking other legal measures for recovery of due under SARFAESI Act, do hereby issue you notice as follows

1. Mr. Kedare Santosh Karbhari & Mrs. Varsha S. Kedare (hereinafter referred to as "the

Borrower") was granted financial assistance by way of various credit facilities by Chembur Nagrik Sahakari Bank Ltd, Mankhurd Branch; the original lender upon execution of various financing agreements, security agreements, Guarantee Agreements and, such terms and conditions contained therein. Pursuant to such sanction of credit facilities, the borrower availed and utilised such credit facilities to secure the said credit facilities you addressees herein above have created security interest in favor of Chembur Nagrik Sahakari Bank Ltd Details of credit facilities sanctioned is annexed herewith and marked as ANNEXURE-I. The details of mortgaged movable/immovable properties are annexed herewith and marked as ANNEXURE-II.

Consequent to the default committed by you addressees' borrowers/ guarantors/ mortgagors in repayment of such credit, Chembur Nagrik Sahakari Bank Ltd, classified the account as non-performing asset (NPA) on 27.12.2018 in their books of accounts, in accordance with the guidelines and directives issued by Reserve Bank of India from time to time

guidelines and directives issued by Reserve Bank of India from time to time. 
Pursuant to the Assignment deed dated 30.03.2022, Chembur Nagrik Sahakari Bank Ltd the 
original lender irrevocably transferred, assigned the financial assets of Mr. Kedare Santosh 
Karbhari & Varsha S. Kedare along with all rights, title and interest together with underlying 
security interest in favour of ASREC (India) Limited. Consequently, the ASREC (India) 
Limited has become secured creditor of Mr. Kedare Santosh Karbhari & Mrs. Varsha S. 
Kedare the borrowers by virtue of Section 5 of SARFAESI Act and entitled to pursue recovery 
proceeding in its own name and recover the dues from the borrowers/guarantors/mortgagors. 
Therefore, undersigned is entitled to issue this demand notice. 
In view of the aforesaid circumstances, the undersigned hereby do give notice to you 
addressees under sub-section (2) of Section 13 of the Securitization and Reconstruction of 
Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and hereby call upon you to

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and hereby call upon you to pay to ASREC (India) Ltd in full and discharge your liabilities aggregating to Rs. 34,34,485/ (Rupees Thirty Four Lacs Thirty Four Thousand Four Hundred Eighty Five Only) as on 31.07.2023 with future interest thereon at the contractual rate as indicated in ANNEXURE – I till the date of realization within a period of sixty (60) days from the date of this notice.

The undersigned further give you notice that in case you addressees fail to make the payment of aforesaid amount with interest thereon within a period of 60 (sixty) days from the date of this notice, then the undersigned shall be constrained to exercise all or any of the rights under the provisions of sub-section (4) of Section 13 of SARFAESIAct 2002 for enforcement of security interest in immovable as well as movable assets as described in ANNEXURE. Il hereto, without the intervention of any Court or Tribunal, entirely at your risk as to costs and consequences thereupon.

Act that as per section 13(8) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with rule 3(5) of the security Interest (Enforcement) (Amendment) Rules 2002, you can tender the amount due to us, the secured creditor, together with all costs, charges and expenses incurred by us at any time before the creatior, together with all costs, charges and expenses incurred by us at any time before the date of publication of sale/auction or by invitting quotations or tender from the public or by the private treaty for transfer by way of lease assignment or sale of the secured asset. Please also note that if the amount of the dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of the notice for transfer by way of lease assignment or sale of the secured asset by public auction or by inviting quotation or tender from the public or private treaty as stated above, you shall not be further entitled to

redeem the secured asset(s) Please note that if you failed to remit the dues within 60 days and if we secured credito rease note that you talled to tenth the dues are not fully satisfied with the sale of proceeds of the secured asset, we shall have constrained to take appropriate legal action against you in the court of law/debts Recovery Tribunal for recovery of the balance dues from you. Your attention is invited on sub-section (13) of Section 13 of SARFAESI Act in terms of which

Your attention is invited on sub-section (13) of Section 13 of SAKFAESI Act in terms of which you are barred from transferring, alienating, diminishing any of the secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. Any contravention of this provision is an offence and punishable under SARFAESI Act Please note that this demand notice is issued without prejudice to and shall not be construed as waiver of any other right or remedy available to ASREC under existing law in force.

Please also note that the previous Demand notice issued under Sec.13(2) of Sarfaesi Act vide No.ASREC/MUM/KEDARE SK//2022-23 dated 07.11.2022 stands cancelled and withdrawn.

FOR ASREC (INDIA) LTD

NAVINCHANDRA A. ANCHAN AVP & AUTHORISED OFFICER ANNEYLIRE \_ I

	Details of Gredit Facilities				
Sr. No	Nature of Facility & Account No as per Assignors record	Sanction Limit (in Lakhs)	Total Outstanding (inclusive of Interest Receivable + Unapplied Interest + Unapplied Charges) as on 31.07.2023		
1.	LAHSG/80 Digital No. 009500900000080	Rs. 7.00	Principal - Rs.580,415.00 Unapplied int - Rs.230,032.00 Total - Rs.810,447.00 Together with further interest @ 9.50% per annum with 2% penal interest thereon with effect from 01/08/2023		
2.	LAGH/64 Digital No. 009500600000064	Rs.15.00	Principal - Rs. 13,85,108.00 Unapplied int - Rs. 12,38,930.00 Total - Rs. 26,24,038.00 Together with further interest @ 13.25% per annum with 2% penal interest thereon with effect from 01/08/2023		
	Total Outstanding		Rs.34,34,485/- (Rupees Thirty Four Lakhs Thirty Four Thousand Four Hundred & Eighty Five Only) plus interest wef 01.08.2023 at contracted rates as mentioned above.		

ANNEXURE - II

Details of Secured immovable property as follow

Flat No. 3747, admeasuring 225 sq. ft carpet area on the Third Floor of Building No. 138 known as Pantnagar Suryodaya Co-operative Housing Society Limited., constructed on piece and parcel of land bearing C.T.S No.193 of Village Ghatkopar in the registration Sub-District of Mumbai Suburban situated at Ghatkopar Fast, Mumbai - 400075 vned by Mr. Santosh Karbhari Kedare & Mrs. Varsha Santosh Kedare

Mother Dairy Calcutta P.O.- Dankuni Coal Complex Dist : Hooghly, Pin - 712310

VIDHI

Ref. No.: WBMDC/PUR/23-24/ TENDER-027 Dated- 25.08.2023 Mother Dairy Calcutta invites e-tender offer(2nd call) for supplying of "Aluminium Foil Lid". Please visit: www.motherdairvcalcutta.com & www.wbtenders.gov.in fo e-Tender details. Last date of uploading of online offer is 12.09.2023 upto 03.00 P.M.

Chief General Manager

D.W.No. 4429/2023 Charity Commissioner Office 2 Floor, Sasmira Building, asmira Road, Worli Date- 24.08.2023

#### Public Notice

The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public Trust Act 1950 Application No. 27/2023. Name of the Trust:- "CHIMANLAL CHAKUBHAI TRUST FUND"

P.T.R. No. :- E-1847/MUMBAI. 1. Application No. 27 of 2023, Under Section 47 of The Maharashtra Public Trust Act, 1950, as per Order dated 02/08/2023 passed below Ex. 01 by the Hon'ble Joint Charity Commissioner-II, Maharashtra State, Mumbai in the above referred application, it is hereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas applicants have filed an range through this Public Notice that whereas applicants have filed an application for appointing them as trustees in the Trust Viz: "CHIMANLAL CHAKUBHAI TRUST FUND" having P.T.R. No E-1847/MUMBAI.

2. At Present Following names of rustees are recorded as on the Schedule -1 of the Trust.

1) MR.CHIMANLAL CHAKUBHAI SHAH -DEATH ON 20.11.1982. 2) MR. MANSUKHLAL CHIMANBHAI

SHAH- DEATH ON 24.05.1992. 3) MR. SUDHIRCHANDRA CHIMANLAL SHAH -DEATH ON 24.01.2022

3. The applicants has filed the Present application for the appointment of the following trustees in the trust. The applicants as they suggested for the appointment of trustees in the trust. Their names are

as diver:

1) MR. KISHOR MANSUKHLAL
SHAH.
2) MR. PREMAL KISHOR SHAH.
3) MRS. KAVITA VIKRANT
PATWARDHAN.

PATWARDHAN.

4. If anyone have objection for the appointment of the above persons as trustees in the trust, then they may file within 30 days from the date of the publication of this public notice, written Objection / Say in the Application No. 27/2023 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-II, Maharashtra State, Mumbai. on date 27.09.2023 at 11.30 am for hearing. If no one is present on the above date & time, it will be presumed that none have any Objection/say on the appointment & Objection/say on the appointment & he Present application will be lecided in accordance with law.

signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai Dated 24.08.2023.

This Notice have Given under my



(I/C) Superintendent (J)
Office of the Charity Commissioner,
Maharashtra State, Mumbai

Private Limited at https://instavote.linkintime.co.in.

following instructions to be followed:

Depository Participant.

In the case of Shares held in Physical mode:

In the case of Shares held in Dematerialized mode:

to cast their vote through e-voting system available during the AGM

Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting.

Manner of casting vote through e-voting:

Joining the AGM through VC/OAVM

dividend for financial year 2022-2023.

Book Closure and Dividend

Place : Mumbai

ate: August 26, 2023

Manner of registering/ updating email address/bank account details

The location

**INDOCO REMEDIES LIMITED** 

Regd. Office: Indoco House, 166 CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400098

Tel: +91-22-68791250 / 62871000 Email: compliance.officer@indoco.com Web: www.indoco.co

CIN: L85190MH1947PLC005913

INFORMATION REGARDING 76™ ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE FOR THE

lotice is hereby given that the 76th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on

Tuesday, September 26, 2023 at 10.30 a.m. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circulars No.14/2020 dated April 8, 2020, No.17/2020 dated April 13, 2020, No.

20/2020 dated May 5, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, No. 21/2021 dated December 14

2021, No. 2/2022 dated May 5, 2022 and No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the

Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated

May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05,

2023 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as "Circulars" n accordance with the aforesaid Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for

the financial year 2022-2023 is being sent by electronic mode only to those members whose email

addresses are registered with the Company/Depositories/RTA/Depository Participant. The requiremen

addresses are registered with the company bepositories in the aforesaid Circulars. The definition of sending physical copies has been dispensed with pursuant to the aforesaid Circulars. The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-2023 will also be available on the

website of the company at <u>www.indoco.com</u> and on the website of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u>,

espectively, and on the website of the Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India

In case the member has not registered his/her/their email address with the Company/RTA/ Depositorie

Depository Participants (OP) and or not registered updated the Bank Account mandate for receipt of dividend directly in their bank account (s) through Electronic Clearing Service or any other means, the

fembers are requested to register/update their email address/bank account details by submitting

Form ISR-1 (available on the website of the Company at https://www.indoco.com/inv-investor

relations.asp) duly filled and signed along with requisite supporting documents to Company's RTA, i.e. Link Intime India Private Limited at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai 400 083.

Members are requested to contact their Depository Participant and register/update the email addres and bank account details in the demat account as per the process followed and advised by your

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through e-voting

The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by members holding shares in physical form/ dematerialized mode and for those members who have not registered their email

addresses either with the Company or the respective DPs, has been provided in the Notice of the

AGM. Please note that Members who have not cast their vote through remote e-voting shall be eligible

Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only provided by our RTA, Link Intime India Private Limited. The instructions for joining the Annual G

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 20, 2023 to Tuesday, September

26, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for payment of final

Members are requested to note that the Board of Directors of the Company in their meeting held or

May 23, 2023 has recommended a final dividend of Rs. 2.25 per equity share for the financial year ended March 31, 2023, subject to the approval of the members at the AGM. The dividend, if approved

by the members, will be paid on and from September 29, 2023. Pursuant to Regulation 42 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

the Record Date, for the purpose of ascertaining the entitlement of the members to the dividend of

Members are also requested to note that as per the Income-tax Act, 1961 as amended by the Finance

Act, 2020, dividend income will be taxable in the hands of members and the Company is required to

Payment of Dividend shall be made through electronic mode to the members who have register

their bank account details with the Company. Dividend warrant/ cheque/Demand Draft will be dispatched to the registered address of the Members who have not registered their bank account details

Rs. 2.25 per equity share of face value of Rs. 2/- each, is Tuesday, September 19, 2023.

deduct tax at source ("TDS") from dividend paid to members at the prescribed rates

### NOTICE is hereby as per instruction o my client Shri. Ashok Bhatu Gaikwad GARWARE nformed that his son Mr. Nitin Asho

shares will also be credited to the IFPF Demat Account.

Date: August 26, 2023

PUBLIC NOTICE

Gaikwad was owner of Flat No. 805

8th floor, Building No. 10, situated a Tulsidham, Dharmveer Nagar, Thane

and said flat allotted by Thane Municipal Corporation on 25/07/2018

he was died on 18/08/2019 leaving behind him his father Shri. Ashol

Bhatu Gaikwad and his mother Mrs

Sarita Ashok Gaikwad as only heirs o

Any person or institution having an

right claim to have any charge encumbrance rights, interest or

entitlement of whatsoever nature ove

he said flat and or share of the Societ

by way of Inheritance, Sale, Mortgage

Charge, lease, lien, license, gift

exchange possession or encumbrance

or otherwise howsoever is hereby required to intimate to the undersigned

at our office at Shop No. 4/C, Laxm Keshav CHS, Ground floor, Dr. Ramesh

Pradhan Road, Near New English

School, Naupada, Thane (W) – 400

602., within 7 days for the date of Publication of this Notice of such claim, i

any with all supporting documents failing

without reference to such claim and the

Siddhesh H Rau

Adv. High Court

claim of such person shall be treate

waived and not binding on my client.

Place: Mumbai

the abovesaid flat.

VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED

[CIN: L24110MH1994PLC076156]

Registered Office: E/27, Commerce Center 78, Tardeo Road, Mumbai-400034

Phone No.: 022-6140 6666; Fax No.: 022- 23521980

Website: https://vidhifoodcolors.com/; Email id: mitesh.manek@vidhifoodcolors.com

**NOTICE TO SHAREHOLDERS** 

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

Members are hereby informed that in terms of Section 124 of the Companies Act, 2013 and the IEPF

Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules'), as amended, Equity

Shares of the Company, in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid for

seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) of the Government of India.

Unclaimed or unpaid dividend for the 2<sup>nd</sup> Interim Dividend for the financial year 2016-17 is presently lying

with the Company and in terms of the IEPF Rules, the concerned Members are being provided an opportunity to claim such dividend for the financial year 2015-16 and onwards by sending a letter under

their signature so as to reach at the Registered Office of Registrar and Share Transfer Agent (R&TA) of

the Company, Link Intime India Private limited at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West). Mumba

400083 on or before **December 18, 2023 (2**<sup>nd</sup> Interim Dividend for FY 2016-17). The details viz. names

of the concerned Members, their folio number/DPCLID, the number of shares for transfer to the IEPF and

due date are available on the Company's website at <a href="https://vidhifoodcolors.com/">https://vidhifoodcolors.com/</a>; under 'Investors'

section. It may kindly be noted that if no valid claim is received by the R&TA by above mentioned dates

the Company shall take action towards transfer of such shares to IEPF thereafter. Once these shares are

transferred to the IEPF by the Company, such shares may be claimed by the concerned Members only

from the IEPF Authority by following the procedure prescribed under the IEPF Rules. It may also be noted that as per IEPF Rules all subsequent corporate benefits that may accrue in relation to the above

Individual letters in this regard have been sent to the concerned Members at their latest registered addresses available with the Company/ R&TA. Clarification on this matter, if required, may be sought

from the R&TA by sending email at <a href="mailto:rnt.helpdesk@linkintime.co.in">rnt.helpdesk@linkintime.co.in</a> or by calling them at 022-49186270.

### **GARWARE TECHNICAL FIBRES LIMITED**

Read. Off.: Plot No. 11. Block D-1. M.I.D.C..

Chinchwad, Pune - 411 019. CIN: L25209MH1976PLC018939; T.: (+91-20) 27990000 E: secretarial@garwarefibres.com; W: www.garwarefibres.com

For Vidhi Specialty Food Ingredients Limited

Vishakha Pandya

Company Secretary Membership No. A59436

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Forty-Sixth (46th) Annual General Meeting ("AGM") of Garware Technical Fibres Limited ("the Company") will be held on Monday, 18th September, 2023 at 10:30 a.m. (IST), through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") provided by the National Securities Depositories Limited ("NSDL") to transact the business as set out in the Notice of AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013, and General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 read with General Circular Nos. 20/2020 dated 5th May, 2020, 14/2020 dated 8th April, 2020 and 17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular dated 05th January, 2023 ("Circulars"). The AGM will be held without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the above Circulars, the Notice of the AGM alongwith 46th Annual Report 2022-23, has been sent on Saturday, 26th August, 2023, electronically, to all those Members, who have registered their email addresses with the Company / Depository Participant(s) ("DP"). The Notice of the AGM and 46th Annual Report 2022-23 will be displayed on the Company's website: www.garwarefibres.com and will also be available on the websites of the BSE Limited: www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited: www.nseindia.com and on the NSDL's website: www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act. 2013, read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 12th September, 2023 to Monday, 18th September, 2023 (both days inclusive), for the purpose of determining the names of Members eligible for Dividend on Equity Shares, if declared at the AGM.

The Members are hereby informed that the Company, ir compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Circulars, is providing only e-voting facility to all the Members of the Company to transact the business set out in the Notice of AGM through the electronic voting system. The Company has engaged the services of NSDL for participation in the AGM through VC / OAVM facility and for facilitating remote e-Voting as well as by electronic means during the proceedings at the AGM through VC / OAVM ("e-Voting at AGM") (collectively referred to as "e-Voting") to enable the Members to cast their votes electronically. The instructions for e-Voting are given in the Notice of AGM.

The remote e-Voting period commences on Friday, 15th September, 2023 at 9:00 a.m. (IST) and ends on Sunday, 17th September, 2023, at 5:00 p.m. (IST). Members, whose name is recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by the depositories as on Cut-off date i.e. Monday, 11th September, 2023, may cast their vote by remote e-Voting or e-Voting at the AGM. The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date i.e., Monday, 11th September, 2023.

The Members are provided with the facility for e-Voting during the VC / OAVM proceedings at the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting, are eligible to exercise their right to vote at the AGM through electronic means. Members, who have already cast their vote by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again on such resolution(s)

Mr. Sridhar Mudaliar, Partner (CP. No. 2664) or failing him Mr. S. V. Deulkar, Partner (CP No. 965) of M/s. SVD& Associates, Company Secretaries has been appointed as Scrutiniser to scrutinise voting process in a fair and transparent manner and in accordance with the applicable laws.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the Cut-off date i.e. Monday, 11th September, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or the Company at secretarial@garwarefibres.com.

The Results declared along with the Scrutiniser's Report shall be displayed on the Company's website: www.garwarefibres.com within the prescribed period. The Results shall also be communicated to Stock Exchanges i.e., the BSE Limited and National Stock Exchange of India Limited where the equity shares of the Company are listed.

In case you have any queries, regarding e-Voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Sunil Agarwal, Company Secretary at the Registered office address or Tel. (020) 2799 0000 or e-mail at secretarial@garwarefibres.com.

For Garware Technical Fibres Limited

Sunil Agarwal Company Secretary M. No. FCS 6407 26th August, 2023



















For Indoco Remedies Limited

Company Secretary & Head- Lega

Ramanathan Hariharar

Pune





# ि SBI भारतीय स्टेट बैंक किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र ठाणे, दोस्ती पिनाकल, गाळा क्र.३, प्लॉट ई७, रोड क्र.२२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, सर्कल State Bank of India क्र.२२, ठाणे (प.)-४००६०४. ई-मेल: rasecc.thane@sbi.co.in

#### मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **श्री. परितोष पी. त्रिवेदी, श्रीमती निरु परितोष त्रिवेदी,** ४०९, ४७ मजला, इमारत क्र.ई, रुबी, क्रांऊन सिटी, आधारवाडी जेल रोड, न्यु आरटीओ, कल्याण पश्चिम-४२१३०१ (गृह कर खाते-४०७८०५७८५०७/४०८०१५४१८२५/४०८९७८७४४) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुहर व त्यावरील व्याज जमा करण्यात कसर केलेली आहे आणि यामळे त्यांचे खाते ०४.०७.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मि असेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फिनान्त्रियल असेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर ०५.०७.२०२३ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सद जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक ०५.०७.२०२३ रोजी देय रक्कम रू.४४,४५,२६५/- (रुपये चव्वेचाळीस लाख पंचेचाळी हजार दोनशे पासष्ट फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी.

सदर पर्याची सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वयं सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाईं केली जाईल.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभृत मालम

स्थावर मालमत्तेचे वर्णन ४०१, ४था मजला, इमारत क्र.ई, रुबी, क्रॉऊन सिटी, आधारवाडी जेल रोड, न्यु आरटीओ, कल्याण पश्चिम-४२१३०१

दिनांक: २६.०८.२०२३, ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

### धुव इस्टेटस् लिमिटेड

सीआयएन: एल४५२००एमएच१९८३पीएलसी०३१०१५ नोंदणीकृत कार्यालय: बी/७०९, सागर टेक प्लाझा, सुदर्शन रेस्टॉरंट समोर, अंधेरी कुर्ला रोड, सांकिनाका जंक्शन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२. दुर.:९१-२२-२८५०००८१,

#### ई-मेल:dhruvestatesltd@gmail.com, वेबसाईट:www.dhruvestates.com ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

#### याद्वारे सूचना देण्यात येते की:

१. येथे सूचना देण्यात येत आहे की, ध्रुव इस्टेटस् लिमिटेड (कंपनी) ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.२.००वा., एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे. एजीएमचे निश्चित ठिकाण हे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय: बी/७०९, सागर टेक प्लाझा, सुदर्शन रेस्टॉरंट समोर, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका जंक्शन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२ असेल.

२. कोविड-१९ महामारीमुळे सामाजिक अंतराचे बंधन असल्याने आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी (एजीएम) सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यक नाही आणि व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएम संपन्न होईल. म्हणून सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत आगामी एजीएममध्ये सहभागी होता येईल.

परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविले जातील. सूचना व वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.dhruvestates.com / evoting@nsdl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अंपनी कायटा २०१३ च्या कलम १०८ महवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१ च्या नियम २० (सधारित) सहवाचिता सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ (मुधारित) नियम ४४ नुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक ८ एप्रिल. २०२०. १३ एप्रिल. २०२० व ५ मे. २०२० नसार कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सविधा दिलेली आहे. या उद्देशाकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची अधिकृत एजन्सी म्हणून विद्युत स्वरुपाने मतदान सुविधेकरिता नियुक्त केली आहे. एजीएमच्या तारखेला रिमोट ई-वोटिंग प्रणालीने सदस्याद्वारे मत देण्यासाठी सुविधा एनएसडीएलकडून दिली जाईल.

४. कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी अधिकृत संस्था म्हणून टीएसआर दाराशॉ कन्सल्टटन्टस प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वी टीएसआर दाराशॉ लिमिटेड म्हणून ज्ञात) यांची सेवा नियुक्त केली आहे. त. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१५ च्या नियम २० नुसार सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की:

अ. ई-बोटिंग कालावधी १९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.०९.०० (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि २१ सप्टेंबर २०२३ रोजी सायं.५.०० (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधी दरम्यान कंपनीचे सदस्य ज्यांच्याकडे नोंद तारीख अर्थात सोमवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे त्यांना विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. तदनंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.

. नोंद दिनांक अर्थात १५ सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्य शेअर्सच्या सरासरीवर मतदान अधिकार असतील.

o. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि १५ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी आरटीएकडे विनंती पाठवून किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह तुम्ही यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही तुमचे पासवर्ड विसरला असल्यास तुम्हाला www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड वापरून तुमचे पासवर्ड रिसेट करता येईल किंवा एनएसडीएलकडे टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० वर

. काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिता रिमोट ई-वोटिंग यजर मॅन्यअल आणि फ्रिकन्टली आस्वड क्रेश्चन्स (एफएक्य) च संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० करावा.

5. नोंद्र तारखेला डिपॉझिटरीदारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद्र पस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा अधिकार असेल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार आणि लिस्टींग ॲग्रीमेन्टचे नियम १६ नुसार ३८व्या एजीएमनिमित्त १५ सप्टेंबर, २०२३ ते २१ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत

सही/

दिनांक: ११ ऑगस्ट, २०२३

संजय कानुनगे व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००५६८५०८



### इंडोको रेमीडीज लिमिटेड

सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

नोंदणीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८. द्र. : +९१-२२-६८७९१२५०/६२८७१००० सीआयएन : L85190MH1947PLC005913

### ७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख

याद्वारे कळविण्यात येते की कंपनीची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''**एजीएम**') मंगळवार दिनांक २६ सर्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० भारतीय प्रमाण बेळेनुसार व्हिडीओ कॉन्फन्स्चिंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे ("ओएव्हीएम") यांच्या माध्यमातन कंपनी कायटा २०१३ मधील आवश्यक त्या तरतटींना अनुसूकत तसेच त्यासह वाच दिनांकीत ५ मे २०२२ आणि क्रमांक १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ जी परिपत्रके कॉर्पोरेट व्यवहार मंत्राल एमसीए) यांनी जारी केली आहेत, आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७ दिनांकीत १२ मे २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकीत १५ जानेवारी २०२१ ादनानात (२ म. २०२२, चना/एचज) तारका/ ताजानात्यां १ ताजानात्यां १ २०२४, १६ हानानात् २ यानायाः २०२६, सेबी/एचजो/सिएकडी/सीएकडी/सीएजडी/सीजायात्या/पि२०२१/६६ दिनानिति १३ मे २०२२, आणि सेबी/एचजो/सीएकडी/ पीओडी -२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ जी सिक्युरिटी अँड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी (सेबी) जारी केली आहेत (यापुढे सर्वांचा एकत्रित उद्धेख ''**परिपत्रके**'' असा करण्यात येणार आहे), यांच्या अनुसा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उद्धेखित विषयानुरूप होणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२२-२ पराया आगण भेपू. अपारा पास्त्रक या आज जनुतार साजक स्तावारण तेचान यूचना आगण रामका हासाम यन पर रास्त्रस्त्र करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन अशा सभासदांना निर्मामित करणवात येत आहेत ज्या सभासदांचे ई-मिल तपशील कंपनी/डिपॉडिंग्टरीज/आरटीए/डिपॉडिंग्टरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंटणीकृत आहेत. वरील प्रमाणे नमूट करण्यात राज्यारा क्षत्रमा (जिल्लाकारा) जाराज्य आराज्य पाराक्षर प्राचनकार वाज्यक वार्यकृत जारात. आराज्य मार्चा न्यूय क् अलेल्या परिप्रकारच्या अनुसार सामसदाना प्रत्यक्ष प्रति पार्विचयाची आरयकता निलंबित करण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना त्यासह वित्तीय वर्ष २०२२–२३ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.indoco.</u> com येथे तमेच स्टॉक एक्स्वेंज यांचे मंकेतस्थल म्हणजेच बीएमई लिमिटेड यांचे मंकेतस्थल आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे आणि <u>www.nseindia.com</u> येथे अनुक्रमे आणि तयर प्रमाणे कंपनी रजिस्ट्रार आणि ट्रान्फर एजंट्स लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>https://instavote</u>

#### linkintime.co.in येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई-मेल तपशील/बँक खाते तपशील नोंदणीकत/अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा तपशील :

जर एखाद्या सभासदाने त्याचा/तिचा/त्यांचा ई-मेल तपशील कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत केलेला नसेल आणि बँकः खाते तपशील लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जमा करण्यासाठ नोंदणीकृत/अद्ययावत केलेला नसेल तर त्यांनी खालील सूचनांचा अवलंब कराव नमभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर :

कंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.indoco.com/inv-investor-relations.asp</u>) येथे उपलब्ध आहे तो योग्य रित्या भरू-आणि स्वाक्षरी करून आणि आवश्यक ती कागदपत्रे जी पृष्टुयर्थ आवश्यक आहेत ती कंपनीचे आरटीए, म्हणजेच लिंक इ ग़इम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ येथे सादर करून नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा. समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर :

ई-मेल तपशील/बँक खाते तपशील आपल्या डिमॅट खात्यात आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी दिलेल्या सचनांच्य अनुसार नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा.

### ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातुन मतदान करण्याची पद्धती :

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांवर सर्व सभासद ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावृ शकतात. ई-मतदान पद्धती आणि प्रक्रिया ज्या ज्या सभासदांकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात/डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहे. राज्यात्राक्षित् तुर्द्धय है-मतदान आणि असे सभासद वर्गानी आपले है-मेल तपशील कंपनी अथवा त्यांच्या संबंधित डिपॉडिस पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी तपशील वर्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचवेत देण्यात आला आहे. कपया नोंद घ्यावी की ज्या सभासदांनी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही ते सभासद वार्षिक सर्वसाधारण या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावण्यासाठी पात्र असतील.

### व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची प्रक्रिया :

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी/ओएव्हीएम सविधेच्या माध्यमातन सहभाग घेऊ शकतात आणि उपस्थित राहू शकतात जी सुविधा आमचे आरटीए म्हणजेच लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी उपलब्ध करून टिलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचने देण्यात आल्या आहेत.

### बुक क्लोजर आणि लाभांश :

. कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या तरतुर्दीच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२३ ते मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा अंतिम लाभांश देण्यासाठी बंद राहतील सभासदांना आवाहन करण्यात येते कि त्यांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या २३ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी अंतिम लाभांश म्हणून रु. २.२५ प्रति समभाग इतक्या रनावदाना जायारन कर्याचा पा। त्र प्यानं कृषना गाँद प्यानं का कर्याचा या चाराएक मञ्ज्याचा पाध्या र ३ म एउन्हराजा झालेचा बैठकीत ३१ मार्च २०१३ राजी संपरेत्वा वित्तीय वर्षामाठी अंतिम लाभाग म्हणून ६ . २.१५ प्रति समभाग इतवाय लाभांशाची शिफारस केली आहे. मात्र तो वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेस अधीन राहील. लाभांश, वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मान्यता दिल्यास २९ सप्टेंबर २०२३ पासून अदा करण्यात येईल. सेवी (लिस्टिंग ऑब्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) नियम २०१५ चा नियम ४२ च्या तरतुदींच्या अनुसार लाभाश रु. २.२५ प्रति समभाग ज्याचे दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी इतके आहे, तो अदा करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे

सभासदांना असेही आवाहन करण्यात येते की त्यांनी कृपया नोंद घ्यावी की प्राप्तिकर कायदा १९६१ आणि त्यात वित्त कायद २०२० अनुसार करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार लाभांशाचे उत्पन्न है समासदासाठी करपाउ उत्पन्न आहे आणि कंपनीला सभासदांना अदा करण्यात येणाऱ्या लाभांशातून विनिर्देष्ट दराने मूलग्रोतातून कर कयात करणे आवश्यक आहे. लाभांशाची अदायगी ही सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्यात येणार आहे आणि ती अदायगी अशा सभासदांन करण्यात येणार आहे ज्या सभासदांचे बँक खाते तपशील कंपनीकडे नोंदणीकृत आहेत. डिव्हिडंट वॉरंट/घनादेश/डीडी सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येईल ज्या सभासदांनी आपले बँक खाते तपशील नोंदणीकृत केलेले नाही

इंडोको रेमीडीज लि. करित कंपनी सचिव व प्रमुख-विधि दिनांक: २६.०८.२०२३

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

### BAJAJ FINSERV

### बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

**कॉर्पोरेट कार्यालय:** सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४९१०१४. शाखा कार्यालय: ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ठ पाडा, वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, ाहाराष्ट्र-४०००५९, भारत. **शाखा कार्यालय:** १ला मजला, भाईश्री व्हेन्चर्स, प्लॉट क्र.२९, ४५, कामगार चौक, प्रबोधनकार ठाकरे नगर, एन२ सिडको, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००७.

#### ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

याअथीं. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून **६० दिवसांच्या** आत सूचनेत नमूद रक्कमें जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/ जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम (१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	ताबा
(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	व रक्कम	दिनांक
शाखा: औरंगाबाद, कर्ज क्र.: ४१७एचएसएलईआय२७३९२८ व	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: रो हाऊस	२३ नोव्हेंबर, २०२३	२३.०८.२३
४१७टीएसएचईआय३३१४६४	क्र.१८ए, क्षेत्रफळ ४०.२३२ चौ.मी., साईबन गट क्र.६८/	रु.१४,७७,५९२/-	
१. शिवशरनप्पा उमाकांत पाटील (कर्जदार), जी.क्र.६८(पी), आरएच क्र.१८	पी, मु. वाडगाव, कोहलती, ता. व जि. औरंगाबाद-	(रुपये चौदा लाख	
ए, साईबन, लेक वाडगावजवळ, केएच, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३११३६.	४३१००१. <b>पुर्वेस:</b> ७मी टीआर रस्ता; <b>पश्चिमेस:</b> आरएच	सत्त्याहत्तर हजार पाचशे	
२. अश्विनी (सह-कर्जदार), जी.क्र.६८(पी), आरएच क्र.१८ ए, साईबन,	क्र.१३बी; उत्तरेस: आरएच क्र.१८बी; दक्षिणेस: आरएच	ब्याण्णव फक्त)	
लेक वाडगावजवळ, केएच, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३११३६.	क्र.१७बी.		
शाखा: मुंबई, कर्ज क्र.: ४०५एचएसएल७४९१३७४९ व	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.बी/	१३ जून, २०२३	२४.०८.२०२३
४०५टीएसएच७४९१३६०२	१०३, १ला मजला, बी विंग, हीना मेन्शन म्हणून ज्ञात	<b>₹.४९,५७,०८९/</b> -	
<b>१. चेतन सिताराम परब (कर्जदार),</b> प्लॉट क्र.ई ३१/३२, फ्लॅट क्र.बी-१०३,	इमारत, हीना मेन्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी	(रुपये एकोणपन्नास	
सेक्टर-९, दिवा, ऐरोली, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०८.	लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, प्लॉट क्र.ई३१/३२,	लाख सत्तावन्न हजार	
	सेटर-९, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८.	एकोणनव्वद फक्त)	

दिनांक: २८.०८.२०२३, ठिकाण: महाराष्ट्र

VIDHI

(सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४

दुरध्वनी क्र.:0२२-६१४०६६६६; फॅक्स:0२२-२३५२९९८० ई-मेल:mitesh.manek@vidĥifoodcolours.com; वेबसाईट:https://www.vidhifoodcolours.com

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

#### भागधारकांना सूचना गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदीनुसार आणि आयईपीएफ अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे भारत शासनाच्या गृंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये ७ (सात) सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश संदर्भात शेअर्स हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

वित्तीय वर्ष २०१६-१७ करिता २रे अंतरीम लाभांशकरिता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश विद्यमान स्थितीत कंपनीकडे आहेत आणि आयईपीएफ अधिनियमनुसार संबंधित सदस्यांना वित्तीय वर्ष २०१५–१६ करिता व त्यापढील लाभांशावर दावा करण्याची संधी देण्यात येत असून त्यांनी दिनांक **१८ डिसेंबर, २०२३** (वित्तीय वर्ष २०१५–१६ करिता २रे अंतरीम लाभांश) किंवा त्यापूर्वी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आर ॲण्ड टीए) यांचे नोंदणीकृत कार्यालय लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई–४०००८३ येथे त्यांच्या स्वाक्षरी केलेले पत्र पाठवावेत. संपूर्ण तपशील जसे संबंधीत सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक/डीपी सीएलआयडी आणि आयईपीएफकडे हस्तांतरणाकरिता शेअर्स असे तपशील कंपनीच्या https://www.vidhifoodcolours.com वेबसाईटवर गुंतवणूक विभागअंतर्गत उपलब्ध आहेत. कृपया नोंद असावी की, जर आरटीएकडे वर नमुद तारखेपर्यंत कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास तदुनंतर आयईपीएफकडे असे शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कंपनीद्वारे आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर केल्यानंतर अशा शेअर्सवर सदस्यांना आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून दावा सांगता येईल. कृपया नोंद असावी की, उपरोक्त शषअर्ससंदर्भात येणारा पुढील सर्व कॉर्पोरेट लाभ आयईपीएफ अधिनियमानुसार आयईपीएफ डिमॅट खात्यात जमा केला जाईल.

गासंदर्भात वैयक्तिक पत्रव्यवहार सर्व संबंधीत सदस्यांना कंपनीकडे त्यांचे उपलब्ध नोंद पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भातील स्पष्टीकरण असल्यास ते कंपनी/आर ॲण्ड टीए यांना rnt.helpdesk@linktime.co.in वर ई-मेल पाठवून किंवा दूर.क्र.:०२२-४९१८६२७० वर संपर्क करून प्राप्त करता येईल.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

सही/

विशाखा पंड्या

दिनांक: २६ ऑगस्ट, २०२३ ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.ए५९४३६)



### रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड **कॉर्पोरेट कार्यालय:** युनिट क्र.१११७ व १११८, ११वा मजला, वर्ल्ड ट्रेड टॉवर, सेक्टर १६

GROW WITH YOUR OWN HOME

नोएडा, उत्तर प्रदेश-२०१३०१. मागणी सूचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट २००२ चे कलम १३(२) अन्वये सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी **रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (आरएचएफपीएल)** यांच्याकडून कर्ज घेतले आहे आणि **आरएचएफपीएल** यांच्याकडे त्यांचे कर्जाचे सामायिक मासिक हफ्ते (ईएमआय) भरणा करण्यात कसर केली आहे आणि म्हणन त्यांचे कर्ज खाते नॅशनल हौसिंग बँक यांच्याकडून मार्गदर्शनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदारांनी **आरएचएफपीएल**कडे स्थावर मालमत्तेची प्रतिभूती दिर्ल आहे, त्यांचे त<sup>प्</sup>रशील खाली नमुद केले आहे. कर्ज व थकबाकी रकेम आणि **आरएचएफपीएल**कडे कर्जदारांनी देय रक्कम तपशील खालील नमुद तारखांना आहे कर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) अंतर्गत **आरएचएफपीएल**चे प्राधिकत अधिकारी आहेत आणि खालील कर्जदारांच्य विरोधात कारवाईचा प्रारंभ केला आहे. जर कर्जदारांनी सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत त्यांच्या नावा समोर दिलेली थकबाकी रक्कम जम करण्यात कसूर केल्यास सरफायसी कायद्याच्या कलम ९३ चे उपकलम ४ अंतर्गत प्रतिभृत धनको यांना असलेल्या अधिकारापैकी एक किंवा सर्व अधिकाराअंतर्ग खालील स्वाक्षरीकर्त्याकडन मालमत्तेचा ताबा घेतला जाईल, सर्वसामान्य जनतेस सल्ला आहे की, त्यांनी मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये

नाव, कर्ज खाते क्र./शाखा	दिनांक व रक्तम	(स्थावर मालमत्ता)
एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५००५५८/शाखा: कल्याण १. प्रमोद पोपट सोनवणे, २. प्रवीण पोपट सोनवणे, ३. पुष्पा पोपट सोनवणे, ५. प्रवीण पोपट सोनवणे, ३. पुष्पा पोपट सोनवणे, ५. पुष्पा पोपट सोनवणे, ५. पुष्पा पोपट सोनवणे, ५. पुष्पा पोपट कि. एक्टर गाव भिवंडी लॅण्डमार्क-सुख सागर अपार्टमेंट जवळ, ठाणे भिवंडी, महाराष्ट्र-४२१३०२ भारत. पत्ता २: मोनालिसा आर्क, वस्तल्या हॉटेल इमारत, कारवालो नगर, ठाणे, महाराष्ट्र-४००६०६, भारत. पत्ता ३: फ्लॉट क्र.१०४, १ ला मजला, ओम साई अपार्टमेंट, काल्हेर गाव रोड, काल्हेर गावातील सर्व्हें क्र.८७, हिस्सा क्र.११, भिवंडी-४२१३०२, महाराष्ट्र, भारत.	₹१.०८.२०२३ ₹.११९७९८४/-	वेथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड संबंधीत मालमत्तेचा पत्ताः फ्लॉट क्र.१०४, १ला मजला, ओम साई अपार्टमेंट, काल्हर गाव रोड, सर्वे क्र.८७, हिस्सा क्र.११, गाव काल्हेर, भिवंडी-४२१३०२, महाराष्ट्र, भारत.
एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५००१२८७/शाखा : कल्याण १. मोहम्मद सुफियान अहमद शेख, २. शर्मीन मोहम्मद शेख, पत्ता १: घर क्र.५११/ए, कोल्हापूर पेठ, हानोली, ब्लॉक क्र.१०३, तुपगाव, पोस्टः चौक लॅंडमार्क - साई बाबा मंदिराजवळ, खोपोली महाराष्ट्र पिन कोड - ४१०२०३ भारत. पत्ता २: टॅलेंट प्रो इंडिया एचआर प्रायव्हेट लिमिटेड, वन असिस्ट बॅक ऑफिस ऑफिनेटी, ७व्या मजल्यावरील ॲक्मे प्लाझा, मुंबई, महाराष्ट्र - ४०००९३, भारत. पत्ता ३: प्लंट क्र.१०४ कीर्ती अपार्टमेंट मोहपाडा, तालुका खालापूर, रायगड, नवी मुंबई-४१०२०६, महाराष्ट्र, भारत	११.०८.२०२३ इ.११९२०६९/-	येथील मालमतेचे सर्व भाग व खंड संबंधीत मालमतेचा पत्ताः फ्लॉट क्र.१०४, कितीं मोहापाडा, तालुका खालापूर, रायगड, नवीं मुंबई-४१०२०६, महाराष्ट्र, भारत.
	नाव, कर्ज खाते क्र./शाखा  एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५००५५८/शाखा: कल्याण १. प्रमोद पोपट सोनवणे, २. प्रवीण पोपट सोनवणे, ३. पुष्पा पोपट सोनवणे, पत्ता १: २००९/८, फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, ओम साई इमारत, काल्हेर गाव भिवंडी लॅण्डमार्क-सुख सागर अपार्टमेंट जवळ, ठाणे भिवंडी, महाराष्ट्र-४२१३०२ भारत. पत्ता २: मोनालिसा आर्क, वस्तत्त्या हॉटेल इमारत, कारवालो नगर, ठाणे, महाराष्ट्र-४००६०६, भारत. पत्ता ३: फ्लॅट क्र.१०४, १ ला मजला, ओम साई अपार्टमेंट, काल्हेर गाव रोड, काल्हेर गावातील सर्व्हें क्र.८७, हिस्सा क्र.११, भिवंडी- ४२१३०२, महाराष्ट्र, भारत.  एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५००१२८७/शाखा: कल्याण १. मोहम्मद सुफियान अहमद शेख, २. शर्मीन मोहम्मद शेख, पत्ता १: यर क्र.५१/ए, कोल्हापूर पेठ, हानोली, ब्लॉक क्र.१०३, तुपगाव, पोस्टः चौक लॅडमार्क - साई बाबा मंदिराजवळ, खोपोली महाराष्ट्र पिन कोड - ४९०२०३ भारत. पत्ता २: टॅलेंट प्रो इंडिया एचआर प्रायव्हेट लिमिटेड, वन असस्ट बॅक ऑफिस ऑफिनिटी, ७च्या मजल्यावरील ॲक्मे प्लाझा, मुंबई, महाराष्ट्र-४०००९३, भारत. पत्ता ३: फ्लॅट क्र.१०४ कीर्ती अपार्टमेंट मोहपाडा, तालुका खालापूर, रायगड, नवी	नाव, कर्ज खाते क्र./शाखा  एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५५००५५८/शाखा : कल्याण १. प्रमोद पोपट सोनवणे, २. प्रवीण पोपट सोनवणे, ३. पुष्पा पोपट सोनवणे, पत्ता १: २००९/८,फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, ओम साई इमारत, काल्हेर गाव भिवंडी लॅण्डमार्क-सुख सागर अपार्टमेंट जवळ, ठाणे भिवंडी, महाराष्ट्र-४२१३०२ भारत. पत्ता १: मोनालिसा आर्क, वस्तत्या हॉटेल इमारत, कारवालो नगर, ठाणे, महाराष्ट्र-४००६०६, भारत. पत्ता ३: फ्लॅट क्र.१०४, १ ला मजला, ओम साई अपार्टमेंट, काल्हेर गाव रोड, काल्हेर गावातील सर्व्हें क्र.८७, हिस्सा क्र.११, भिवंडी- ४२१३०२, महाराष्ट्र, भारत.  एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५००१२८७/शाखा : कल्याण १. मोहम्मद सुफियान अहमद शेख, २. शर्मीन मोहम्मद शेख, पत्ता १: यर्त ५.५११/ए, कोल्हापूर पेठ, हानोली, ब्लॉक क्र.१०३, तुपगाव, पोस्ट: चौक लॅडमार्क - साई बाबा मंदिराजवळ, खोपोली महाराष्ट्र पिन कोड - ४९०२०३ भारत. पत्ता १: टॅलेंट प्रो इंडिया एचआर प्रायव्हेट लिमिटेड, वन असिस्ट बॅक ऑफिस ऑफिनटी, ७व्या मजल्यावरील अर्कम प्लाझा, मुंबई, महाराष्ट्र-४०००९३, भारत. पत्ता ३: फ्लॅट क्र.१०४ कीर्ती अपार्टमेंट मोहपाडा, तालुका खालापूर, रायगड, नवी

ठिकाण : महाराष्ट्र

Place: Mumbai

Date: 26th August, 2023

सही/- प्राधिकृत अधिकार रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

## **ALAN SCOTT INDUSTRIESS LIMITED**

CIN: L33100MH1994PLC076732

Registered Office: No.302, Kumar Plaza, 3rd Floor, Kalina Kurla Road, Mumbai - 400029. Tel: +91 6178600 | Email: alanscottcompliance@gmail.com | Website: www.thealanscott.com

#### NOTICE OF TWENTY NINTH ANNUAL GENERAL MEETING. (TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ('VC')/OTHER AUDIO -VISUAL MEANS ('OAVM')

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of the Members of Alan Scott Industriess Limited ('the Company') will be held on Monday, 25th September 2023 at 11.00 AM (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of the AGM, which is being e-mailed to the members of the Company.

The AGM has been convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules

made thereunder, provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the provisions of General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI ('Circulars'). The Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-Voting system as well as voting on the date of the AGM will be provided by NSDL

In compliance with the aforesaid Circulars, the Notice of AGM along with Annual Report for the Financial Year 2022-23 will be emailed to Member at the email ID registered by them with the Company /Depository Participants. The aforesaid documents will also be available on the website of the Company viz. www.thealanscott.com and also on the Website of the Stock Exchange i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The process for registration of e-mail addresses is as under:-

- (i) For shares in physical mode: Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Link Intime India Pvt. Ltd., Registrar and Share Transfer Agent at rnt.helpdesk@linkintime.co.in.
- (ii) For shares in electronic mode: Members are requested to register their email address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedures prescribed by the

The remote e-voting period begins on Friday, 22™ September 2023 at 9.00 A.M. and ends on Sunday, 24ħ September 2023 at 5:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

Book Closure for the purpose of AGM: In accordance with the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Share Transfer Books and Register of Members of the Company will remain closed from Friday, 22th September, 2023 to Monday, 25th September, 2023 (both days inclusive).

This notice is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the applicable Circulars of the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India.

For ALAN SCOT INDUSTRIESS LIMITED

Sd/-SURESH P. JAIN **Managing Director** DIN: 00048463

## BAJAJ FINSERV

### बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४९१०१४.

**गाखा कार्यालय:** १ला मजला, गौरव कॉम्प्लेक्स, राणा प्रताप गेट, सत्यनारायण लेआऊट, यवतमाळ, महाराष्ट्र-४४५००१ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

मे. बजाज फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी मे. बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेडकडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुदल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना–पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/ सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील मदप्रमाणे प्रतिभती ठेवली होती

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा	मागणी सूचना
जामिनदाराचे नाव व पत्ता	पत्ता	तारीख व रक्कम
शाखा: यवतमाळ, (कर्ज क्र.: एच५८७ईसीएन०३८४२३४ व	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: सर्व्हे क्र.२६/२, प्लॉट क्र.२	१७ ऑगस्ट, २०२३
एच५८७एफएलपी०३४१२६९)		रु.२२,४७,८६१/- (रुपये
१) प्रदीप आर. लोखंडे (कर्जदार), २) भावना प्रदीप लोखंडे (सह-	क्षेत्रफळ ४३.३६ चौ.फु., महाराष्ट्र-४४५००१. <b>पुर्व:</b> एस.वाय. देशमुख यांचे	बावीस लाख सत्तेचाळीस
कर्जदार), पत्ता: मु. गुलमोहर सोसायटी, यवतमाळ, ता. व जि.	फ्लॅट क्र.एफ३; <b>पश्चिम:</b> हेमंत पाठक यांचे फ्लॅट क्र.एफ१; उत्तर: पायऱ्या व	हजार आठशे एकसष्ठ
यवतमाळ, महाराष्ट्र-४४५००१.	प्रवेश; <b>दक्षिण:</b> राजेश मानकशे यांचे फ्लॅट क्र.एफ५.	फक्त)

सेवा न झालेल्या सुचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की. त्यांनी सदर सुचना प्रकाश-तारावेपासन ६.० दिवसात वर मागणी केलेली रक्कम तसेच पढील व्याज व इतर शल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इत अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की. त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमद मालमत्तेतील अन्य ततीय पक्षकार अधिकार हित करू नये दिनांक: २८.०८.२०२३, ठिकाण: यवतमाळ प्राधिकत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड



### ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

(पर्वीची ओएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्टक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ *दुर.:+९१-२२-२८५९*५०९३/६७०७०१००, फॅक्स:+९१-२२-२८५२८५४९, ई–मेल:info@orixindia.com|www.orixindia.com| सीआयएन:यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

(सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना)

खालील कर्जदार व सहकर्जदार यांनी **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड** यांच्याकडून खाली नमुद प्रतिभूती कर्ज घेतले आहे. खाली नमुद कर्जदारांचे कर्ज हे त्यांचे संबंधित मालमत्तेच्या तारणावर प्रतिभृत करण्यात आले आहेत. त्यांनी संबंधित कर्ज करारनामाच्या नियम व अटी गळलेल्या नसल्याने त्यांचे खाते अनियमत झाले आणि आरबीआय मार्गदर्शनानुसार एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले. त्यांच्याकडून **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड** यांना देय रक्कम ही खालील तक्त्यात नमुद प्रमाणे वितरीत सूचनेनुसार देण्यात आली आहे आणि त्यावरील पुढील व्याज लागू असेल आणि त्यांचे संबंधित तारखेपासून करार दराने त्यावर शुल्क आंकारले जाईल.

अ.	कर्ज खाते	कर्ज	कर्जदाराचे	१३(२) सूचनेनुसार	सूचना	प्रतिभूत मालमत्तेचे
क्र.	क्रमांक	प्रकार	नाव	थकबाकी	दिनांक	वर्णन
8	LN000000001288 LN000000009757	एसएमई प्रतिभूत कर्ज	<ol> <li>शब्बीर अब्बास पटेल</li> <li>तसनीम शब्बीर पटेल</li> <li>हुझैफा शब्बीर पटेल</li> <li>मे. फर्निहल ट्रेडिंग कं.</li> <li>मे. फर्निहल लॅबॉरेटरीज ऑण्ड इंडस्ट्रीयल इस्टेट.</li> </ol>	₹. २,३८,७९,४७९.४७	₹₹,0८,२0₹	संपुर्ण २रा मजला, क्षेत्रफळ ८१० चौ.फु. (मुल्यांकनानुसार) फर्निहल हाऊस, मिस्री इमारत, स्ट्रीट क्र.२५४, पेरिन नरीमन स्ट्रीट, बझार गेट स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ आणि चतुसिमा: पुर्वेस: बझार गेट स्ट्रीट; पश्चिमेस: निवासी इमारत; उत्तरेस: प्लॉट क्र.२४४-२४६; विक्षणेस: प्लॉट क्र.२६०-२६२.

आम्ही तुम्हला येथे कळवित आहोत की, वरील तक्त्यात नमुद तपशिलानुसार रक्कम तसेच त्यावरील संबंधित तारखेपासून करार दराने व्याज, इतर शुल्क व अधिभार इत्यादी रक्कम सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**कडे जमा करावी अन्यथा सरफायसी कायद्याच्या कलम १४ व कलम १३(४) अन्वये प्रक्रिया प्रारंभ करण्याचे अधिकार खालील स्वाक्षरीकर्ताकडे असून वर नमुद तारण मालमत्तेसमोर **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**ची देय रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई केली जाईल. यापुढे तुम्हाला सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये विक्री/भाडेपट्टा किंवा इतर प्रकारे हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे.

दिनांक: २३.०८.२०२३ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड



### विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

(सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४

द्रध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६; फॅक्स: ०२२-२३५२९९८०, ई-मेल: mitesh.manek@vidhifoodcolours.com; वेबसाईट: https://vidhifoodcolours.com

सदस्यांना सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडच्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.३.३०वा. (भाप्रवे) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य कश्राव्य माध्यमाने होणार आहे

जीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० (यापुढे सदर **एमसीए परिपत्रके** म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ सहवाचिता परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ नुसार सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ – कोविड–१९ च्या तरत्दीप्रमाणे विशिष्ट तरत्दींची पूर्तता संदर्भात अतिरिक्त शिथीलताबाबत (सेबी परिपत्रके) निर्देशनानुसार कंपनी/ठेवीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आर ॲण्ड टीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे.

सदर दस्तावेज कंपनीच्या <u>http://www.vidhifoodcolours.com/investor-relation/annual-reports/</u> आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहे. एजीएम सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचनेत दिलेल्या तरतुदीप्रमाणे एजीएममध्ये सदस्यांना उपस्थित राहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल

रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती:

- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण (एसएस-२) नुसार कंपनीने (अ) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग किंवा (ब) एजीएम दरम्यान ई–वोटिंगद्वारे एनएसडीएलने दिलेल्या विद्युत मतदान प्रणाली वापरून विद्युत स्वरुपाने (ई–वोटिंग) एजीएमच्या सूच विषयावर सदस्यांना त्यांचे मत देता येईल.
- ज्या व्यक्तींची नावे **शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३** (नोंद दिनांक) रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपाने देता येईल. सूचनेत नमुद सर्व ठरावांवर एजीएम सूचनेत दिलेल्या टीपमध्ये नमुद प्रक्रियेनुसार एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार २६ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सार्य ५,००वा, भाग्रवे समाप्त होईल, सदर कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे मत देता विद्यत स्वरुपात देता येईल, गरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई-वोटिंग एनएसडीएलकडून बंद केली जाईल. सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. सभा समाप्तीनंतर १५ मिनिटे मतदानासाठी एनएसडीएलकडून एजीएम दरम्यान ई-वोटिंग बंद केली जाईल.
- एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली

ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापूर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान लॉगइनआयडी व पासवर्ड वापरावा.

असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती रिमोट

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देण्याची पद्धत आणि एजीएममध्ये

सहभागी होण्याची माहिती व एजीएम सूचनेतील टीप लक्षपुर्वक वाचाव्यात. सदर सूचना एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार सदस्यांच्या लाभाकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी आणि ई–वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खाली नमुद प्रक्रियेचे पालन करावे.

कंपनीने विद्युत स्वरुपात एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त आणि विद्युत स्वरुपात मतदान करण्याची इच्छा असणाऱ्या सदस्यांकरिता एमसीए परिपत्रकानुसार ई–मेल नोंदणीसाठी आरटीएकडे व्यवस्था केली आहे. ३०वी एजीएम सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई– मेल नोंद करण्याकरिता <u>https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.thml</u> लिंकला भेट द्यावी आणि आवश्यक माहिती व दस्तावेज द्यावेत. तद्नंतर एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल देण्याच्या उद्देशाकरिता सिस्टीमकडून ई-मेल निश्चित केले जाईल.

येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, कंपनीकडून वेळेवर पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी तुमचे ई–मेल स्थायी नोंद्/अद्यायावत करण्यासाठी कृपया आर ॲण्ड टीए/संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे संपर्क करावा.

रिमोट ई–वोटिंग (एजीएमपुर्वी किंवा दरम्यान) बाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता ई–वोटिंग युजर मॅन्युअल किंवा फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क क्र.:०२२-४८८६७००० किंवा ०२२–२४९९७००० वर संपर्क करावा किंवा कुमारी प्राजक्ता पावले यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई–मेल पाठवावे.

लाभांश स्विकारण्यास अनिवार्य नोंदणी पद्धत: विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी विविध मान्य विद्युत स्वरुपातील अदायगीमार्फत लाभांश वितरणाच्या उद्देशाकरिता संबंधित ठेवीदाराकडून बँक तपशील प्राप्त केले जाईल. कंपनी/आर ॲण्ड टीए हे डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकडून

असे बँक तपशील अद्यायावत/बदल करण्यास तेय विनंती घेणार नाहीत. असे बदल असल्यास सदस्यांनी ठेवीदार सहभागीदाराकरे वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांबाबत विविध मान्य विद्युत स्वरुपातील अदायगीमार्फत लाभांश वितरणाच्या उद्देशाकरिता संबंधित ठेवीदाराकडून बँक तपशील प्राप्त केले जाईल. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरिता बँक तपशील नोंदणी सुविधा https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.thml वर उपलब्ध असून लवकरात लवकर तपशील द्यावे

आयकर कायदा १९६१ च्या तरतुदीनुसार (कायदा) सहवाचिता वित्तीय कायदा २०२० च्या तरतुदीनुसार १ एप्रिल, २०२० पासून कंपनीकडून घोषित लाभांश भागधारकांच्या हस्ते देय असेल आणि तद्नुसार कंपनीने लागुदराने स्त्रोताकडील करकपात करणे आवश्यक आहे. भागधारकांना टीडीएसचे ना–कपातीकरिता किंवा आवश्यक दस्तावेज देऊन कमी दराने टीडीएस कपातीकरिता कंपनीकडे अर्ज करण्याचा पर्याय आहे. विद्यमान वित्तीय वर्षाकरिता नमुना १५जी/१५एच/१०एफ डाऊनलोड करण्यासाठी <u>https://web.linkintime.co.in/client</u>downloads.html वर लिंक क्लिक करावे.

कंपनीद्रारे घोषित लाभांशावर टीडीएसचे ना–कपातीकरिता विद्यमान वित्तीय वर्षाकरिता नमुना १५जी/१५एच/१०एफ सादर करण्यासाठी https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html वर लिंक क्लिक करावे.

लाभांशाशी संबंधित कोणतीही क्वेरी किंवा पत्त्यातील बदल/अपडेटबाबत कोणतीही विनंती किंवा बँक तपशील आर ॲण्ड टीए ला ईमेल: mt.helpdesk@linkintime.co.in, संपर्क क्रमांक: +९१ २२ ४९१८ ६२७० वर पाठवावे.

ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना लाभांशाचे पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. बँक खात्याचे तपशील उपलब्ध नसल्यामुळे कंपनी कोणत्याही भागधारकाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देण्यास असमर्थ असल्यास, कंपनी लाभांश वॉरंट/चेक अशा भागधारकांना पोस्टाने पाठवेल.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

सही /

कंपनी सचिव

विशाखा पंड्या

दिनांक: २६ ऑगस्ट, २०२३

जेणेकरून लाभांश देतेवेळी कंपनीला प्राप्त होईल

ठिकाण: मुंबई

(सदस्यत्व क्र.ए५९४३६)